

NESCO LIMITED

Nesco Center Western Express Highway Goregaon (East) Mumbai 400 063 T+91 22 6645 0123 F+91 22 6645 0101 E contact@nesco.in W www.nesco.in

20 August 2024

National Stock Exchange India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra-(East) Mumbai-400051 Scrip Code: NESCO

Kind Attn: Ms Reema Punjani.

Sub.: Reply to your email dated 14 August 2024 on non -submission of consolidated financial results for quarter ended 30 June 2024.

Dear Madam,

With respect to the above subject matter and as discussed, we wish to reiterate as under:

The Company's wholly owned unlisted subsidiary Nesco Foundation for Innovation and Development (NFID) went into voluntary liquidation w.e.f. 20 October 2023 under Section 59 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017. This liquidation is still under process.

In view of the above, the Company was not required to publish its consolidated financial results with effect from the quarter and year ended 31 March 2024 onwards. Accordingly, the Board has considered only the Financial Results for the quarter and financial year ended 31 March 2024 and for quarter ended 30 June 2024 submitted to the exchange on 20 May 2024 and 2 August 2024 respectively. This has also been intimated to the exchanges on 15 May 2024.

Also refer to note no. 6 of the financial results for the year ended 31 March 2024 which is given below for your ready reference. This notes section is jointly signed by the statutory auditor and the CMD of the Company

"Nesco Foundation for Innovation and Development (NFID), a wholly owned subsidiary went under voluntary liquidation as on 20 October 2023. As a result, a Liquidator has been appointed and Nesco no longer has control over the said subsidiary from the said date. Accordingly, investment in NFID is classified under other Investment as on 31 March 2024."

We enclose the following documents for your records:

- 1. Intimation (with acknowledgement) dated 18 October 2023 under Regulation 30 of SEBI Listing Regulations to NSE informing on the said voluntary liquidation.
- 2. Certified true copy of EGM resolution of NFID approving the liquidation.
- 3. Newspaper copies published by NFID for public announcement for the voluntary liquidation which also has details of the liquidator.

We appreciate your assistance and understanding in this matter.

Kindly take note of the above.

Thanks and Regards

For Nesco Limited

Shalini Kamath Company Secretary & Compliance Officer M No. A14933

Enc: as above



NESCO LIMITED

Nesco Center Western Express Highway Goregaon (East) Mumbai 400 063

T +91 22 6645 0123 F +91 22 6645 0101 E contact@nesco.in W www.nesco.in

October 18, 2023

BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 023

Scrip Code: 505355

National Stock Exchange India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra-(East) Mumbai-400051 Scrip Code: NESCO

Dear Sir/Madam,

Sub.: Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby informed that Nesco Foundation for Innovation and Development (NDIF) a wholly owned subsidiary of the Company has resolved to pursue the process of voluntary liquidation under Section 59 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017.

The Board of Directors of the Company through a Circular Resolution passed on October 18, 2023, has approved the voluntary liquidation of NFID.

The CSR funds are contributed by the Company to various implementing agencies who are responsible for carrying out the CSR projects. Certain projects are directly undertaken by the Company. Going forward the Company finds it feasible to continue carrying its CSR activities in various CSR fields such as education, health, and sanitation, employment enhancing vocations skills, women empowerment, ESG etc. either through recognized implementing agencies who have the required expertise, administrative skills, and resources or by directly spending on such activities.

It may be noted that NDIF is not a material subsidiary of the Company and dissolution of this subsidiary will not affect the business of the Company. Further, it will not materially affect the consolidated financials of the Company.

The details required pursuant to Regulation 30 of the Listing Regulations are enclosed herewith as Annexure A.

This is for your information and records.

For Nesco Limited Yours sincerely,

Dipesh R. Singhania Chief Financial Officer

NESCO LIMITED

Nesco Center

Western Express Highway
Goregaon (East)

Mumbai 400 063

T +91 22 6645 0123
F +91 22 6645 0101

E contact@nesco.in
W www.nesco.in Mumbai 400 063

Annexure A

Sr. No	Particulars	Details
1	The amount and percentage of the turnover or revenue or income and net worth contributed by such unit or division of the listed entity.	As on March 31, 2023 (Audited) Income: Rs. 17.31 lakhs Expenditure: Rs. 17.32 lakhs Surplus/(deficit) for the year after tax: (Rs. 0.01 lakhs) As on September 30, 2023 (Unaudited) Income: Rs. 18.72 lakhs Expenditure: Rs. 22.65 lakhs Surplus/(deficit) for the year after tax: (Rs. 3.92 lakhs)
2	Date on which the agreement for sale has been entered into	Not Applicable
3	The expected date of completion of sale/disposal	Under process of Voluntary Liquidation
4	Consideration received from such sale/disposal	Repayment of proceeds of Liquidation, if any, after completion of Voluntary Liquidation process.
5	Brief details of buyers and whether any of the buyers belong to the promoter/promoter group/group companies. If yes, details thereof	Not Applicable
6	Whether the transaction would fall within related party transactions? If yes, whether the same is done at "arm's length"	Not Applicable
7	Whether the sale, lease or disposal of the undertaking is outside scheme of arrangement? If yes, details of the same including compliance with regulation 37A of LODR regulations	Not Applicable
8	Additionally, in case of a slump sale, indicative disclosures provided for amalgamation/merger, shall be disclosed by the listed entity with respect to slump sale	Not Applicable

For Nesco Limited Yours sincerely,

Dipesh R. Singhania Chief Financial Officer



National Stock Exchange Of India Limited

Date of

18-Oct-2023

NSE Acknowledgement

Symbol:-	NESCO			
Name of the Company: -	Nesco Limited			
Submission Type:-	Announcements			
Short Description:-	Updates			
Date of Submission:-	18-Oct-2023 06:30:13 PM			
NEAPS App. No:-	2023/Oct/8065/8125			

Disclaimer: We hereby acknowledge receipt of your submission through NEAPS. Please note that the content and information provided is pending to be verified by NSEIL.



Certified true copy of the Special Resolutions passed by the Shareholders of Nesco Foundation for Innovation and Development at the Extra Ordinary General Meeting of the Company held on Friday, October 20, 2023.

1). Voluntary Liquidation pursuant to Section 59 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017

"RESOLVED THAT in terms of provisions of Section 59 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017 and with the consent of the members of the Company, the Company be and is hereby voluntarily be wound up subject to the necessary approvals/ consents of the creditors, Registrar of Companies, National Company Law Tribunal and such other authorities as may be necessary.

RESOLVED FURTHER THAT the Declaration of Solvency as required under Section 59 (3) (a) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 duly verified by an affidavit signed by Mr. Krishna Sumant Patel and Ms. Sudhaben Sumant Patel, the Directors of the Company be and is hereby confirmed and approved by members to be presented to the National Company Law Tribunal and such other authorities, as may be required.

RESOLVED FURTHER THAT for the purpose of giving effect to this resolution, any of the Directors of the Company be and are hereby authorized to do all such other acts, deeds, matters and things incidental to make the resolution effective."

2) Appointment of Liquidator and fix their Remuneration

To consider and, if thought fit, to pass with or without modification, the following resolution as a Special Resolution:

"RESOLVED THAT Mr. Dinesh Kumar Deora, Insolvency Professional (Registration No. IBBI/IPA-002/IP-N00958/2020-2021/13041) having office at 205, 2nd Floor, Nadiadwala Market, Poddar Road, Malad (East), Mumbai-400097 be and is hereby approved by members to be appointed as Liquidator of the Company and pursuant to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017 or any other legislation governing Voluntary Liquidation, to finalize affairs of the Company on such terms and on a remuneration

CIN No.: U85320MH2019NPL331463



of Rs. 3,75,000/- (Rupees Three Lakhs Seventy-Five Thousand Only), exclusive of other actual liquidation expenses as may be mutually agreed upon.

RESOLVED FURTHER THAT a new current account be opened in the name and style of "NESCO FOUNDATION FOR INNOVATION AND DEVELOPMENT (IN VOLUNTARY LIQUIDATION)" and Mr. Dinesh Kumar Deora, Liquidator of the Company be and is hereby authorized to act as a sole Authorised Signatory to operate the New Current Account opened with the Bank in the name of "NESCO FOUNDATION FOR INNOVATION AND DEVELOPMENT (IN VOLUNTARY LIQUIDATION)", for the purpose of realizing the assets of the Company and to settle the claims/ liabilities and distribute the surplus, if any amongst the contributories/ shareholders of the Company and/ or to open/close the bank account, if required.

RESOLVED FURTHER THAT the Liquidator Mr. Dinesh Kumar Deora be empowered to exercise all powers as provided in Section 59 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017 or any other legislation governing Voluntary Liquidation.

RESOLVED FURTHER THAT any of the Directors of the Company be and are hereby, jointly and severally, authorized to undertake the necessary actions for the appointment of Mr. Dinesh Kumar Deora in this regard."

FOR NESCO FOUNDATION FOR INNOVATION AND DEVELOPMENT

KRISHNA SUMANT PATEL

Director

DIN: 01519572

DATE: 20-10-2023

PLACE: MUMBAI



EXPLANATORY STATEMENT PURSUANT TO SECTION 102 OF THE COMPANIES ACT, 2013

Item No. 1

The Board of Directors of the Company in their meeting held on 18th October, 2023 considered to wind up the Company voluntarily and Directors of the Company after making full inquiry into the affairs of the Company formed an opinion that the Company would be able to pay its debts in full from the proceeds of assets in the voluntary liquidation vide their Declaration of Solvency duly verified by their Affidavits. The Board of Directors in their meeting approved the Declaration of Solvency.

Pursuant to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017, the consent of the shareholders is required by way of a Special resolution.

An authenticated copy of each of the said Declaration of Solvency dated and Balance Sheet, Profit and Loss Account as on 30th September, 2023 are kept at the Registered Office of the Company for inspection by the members from 10:00 A.M. to 01:00 P.M. on all working days up to the date of Extraordinary General Meeting.

None of the Directors are concerned or interested in the resolution.

Your Approval is required for Voluntary Liquidation of company as given in Item No. 1.

Item No. 2

Pursuant to provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017, a liquidator is required to be appointed for the purpose of winding up the affairs and distributing the assets of the Company. The Board of Directors in their meeting held on 20th October, 2023 had recommended the appointment of Mr. Dinesh Kumar Deora, Insolvency Professional (Registration No. IBBI/IPA-002/IP-N00958/2020-2021/13041), as the Liquidator for this purpose on a remuneration of Rs. 3,75,000/- (Rupees Three Lakhs Seventy-Five Thousand Only), exclusive of other actual liquidation expenses as may be mutually agreed upon.

CIN No.: U85320MH2019NPL331463



Pursuant to provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017, a new current account is required to be opened in the name and style of "NESCO FOUNDATION FOR INNOVATION AND DEVELOPMENT (IN VOLUNTARY LIQUIDATION)" and Mr. Dinesh Kumar Deora, Liquidator of the Company will act as Sole Authorised Signatory to operate the New Current Account opened with the Bank.

None of the Directors is concerned or interested in the resolution.

Your Approval is required for appointment of Liquidator and opening of new bank account as given in Item No. 2.

FOR NESCO FOUNDATION FOR INNOVATION AND DEVELOPMENT

KRISHNA SUMANT PATEL

Director

DIN: 01519572

DATE: 20-10-2023 PLACE: MUMBAI

M/s. UNIVERSAL ARTS LIMITED

CIN: L22300MH1995PLC091082 Plot No. 45, Ganpati Bhavan, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062 • Tel.: 2874 8995 / 2874 9001

	Elifati . universajartsiinnteu@notinati.com • web www.universaj-arts.iii									
	EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 30.09.2023 (Rs. In lacs)									
	Particulars	For the quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding Quarter ended 30.09.2022 (Unaudited)		For the half year ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding half year ended 30.09.2022 (Unaudited)	For the period ended 31.03.2023 (Audited)			
1] 2] 3] 4]	Total income from Operations Net Profit/(Loss) from continuing operations after tax Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	1.18 (5.66) - (5.66)	(6.52) (6.52)	(6.30) - (6.30)	1.18 (11.96) - (11.96)	12.41 (5.93) - (5.93)	13.05 (19.59) - (19.59)			
5] 6] 7]	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share) Other Equity Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings per share (Face Value Rs. 10 per share):	996.99 (329.67)	996.99 (310.07)	996.99 (329.67)	996.99 (329.67)	996.99 (310.07)	996.99 (310.07)			
'	(a) Basic (b) Diluted	(0.06) (0.06)	(0.07) (0.07)	(0.06) (0.06)	(0.12) (0.12)	(0.06) (0.06)	(0.20) (0.20)			

(-)	(/	()	(/	()	(/	(/
EXTRACT OF UNAUDITED STANDALO	NE FINANCI	AL RESULTS	FOR THE QU	ARTER ENDE	D 30.09.2023	(Rs. In lacs)
Particulars	For the quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding Quarter ended 30.09.2022 (Unaudited)		For the half year ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding half year ended 30.09.2022 (Unaudited)	For the period ended 31.03.2023 (Audited)
Total income from Operations Net Profit/(Loss) from continuing operations after tax Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax Total Compressive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	1.18 (5.55) - (5.55)	(6.04) - (6.04)	(6.14) (6.14)	1.18 (11.69) - (11.69)	12.40 (4.98) (4.98)	12.70 (18.66) (18.66)
Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)	996.99 (239.64)	996.99 (220.97)	996.99 (239.64)	996.99 (239.64)	996.99 (220.97)	996.99 (220.97)
(a) Basic (b) Diluted	(0.06) (0.06)	(0.06) (0.06)	(0.06) (0.06)	(0.12) (0.12)	(0.05) (0.05)	(0.19) (0.19)

NOTES:

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites

) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous period

have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis.

ii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous periods is not applicable as

there is no diffeence between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP.

Date: 20/10/2023

Manish Shah DIN: 0043417 Managing Directo

For and on behalf of the Board

Universal Arts Limited

VIJI FINANCE LIMITED

Regd. Off.: 11/2, Usha Ganj, Jaora Compound, Indore-452001 (M.P.) Tel.: (0731) 4246092

Email: info@vijifinance.com | Website: www.vijifinance.com | CIN: L65192MP1994PLC008715 Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter & Half Year ended on 30th September 2023

REG. NO. MCS/048/2021-23; RNI NO. 1541/1957

(Amount in Lacs except EPS)

	·	S	TANDAL	ONE	CON	ED	
S.	Particulars	Quarte	r Ended	Half Year Ended	Quarte	r Ended	Half Year Ended
No.							30/09/23
Ш		Unaudited			Unaudited	Unaudited	
1	Total Income From Operations	41.71	69.52	86.35	41.71	69.52	86.35
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before						
	tax, exceptional and/or extraordinary Items)	6.80	43.80	16.43	6.73	43.75	16.31
3	Net $Profit(+)/Loss(-)$ for the period before tax						
	(after extraordinary and/or exceptional items)	6.80	43.80	16.43	6.73	43.75	16.31
4	Net $Profit(+)/Loss(-)$ for the period after Tax						
	(after extraordinary and/or exceptional items)	5.10	32.13	12.29	5.05	32.10	12.20
5	Total Comprehensive Income for the Period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(aftertax)]	5.10	32.13	12.29	5.05	32.10	12.20
6	Paid up Equity Share Capital						
	(Face Value of Re. 1/- each)	825.00	825.00	825.00	825.00	825.00	825.00
7	Reserves (excluding revaluation reserve) as						
	shown in the Audited Balance Sheet of						
	previous year	-	-	397.21	-	-	390.94
8	Earning Per Share (of Re.1/-each)						
	(not annualized) (for continuing and						
	Discontinuing operations)						
	(a) Basic	0.01	0.04	0.01	0.01	0.04	0.01
	(b) Diluted	0.01	0.04	0.01	0.01	0.04	0.01
NΩ	TES: The above is an extract of the detailed for	rmat of un-	audited Sta	ndalone an	d Consolida	ated Financ	ial Results

for the Quarter as well as half year ended 30th September, 2023 filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the above Results are available on the Company's website **www.viiifinance.com** and also available on the website of Stock Results are available on the company is wedenic www.cse-india.com.

Exchanges www.bseindia.com , www.nseindia.com and www.cse-india.com.

FOR VIJI FINANCE LIMITED

Sd/-Vijay Kothari (Chairman & Managing Director) Date: 20/10/2023 Place : Indore DIN: 00172878

SCHEDULE I

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF NESCO

FOUNDATION FOR INNOVATION AND DEVELOPMENT NESCO FOUNDATION FOR 1 Name of Corporate Person INNOVATION AND DEVELOPMENT 2 Date of Incorporation of 09/10/2019 Corporate Person 3 Authority under which ROC - Mumbai Corporate Person is incorporated / Registered 4 Corporate Identity Number U85320MH2019NPL331463 of Corporate Person Address of the Registered Nesco Center, Nesco Limited Hall 1 Western Express Highway, Goregaon (East), Mumbai, Maharashtra -400063 Office and Principal Office (if any) of Corporate Person Liquidation Commencement Date of Corporate Person Name, Address, Email Telephone Number and the Registration DINESH KUMAR DEORA Address, Number of the Liquidator Registered Address: B-202, ABT Apartment, Rani Sati Marg. Malad (East), Near Navjivan School, Mumbai-400097 Office Address: (For Correspondence #205. Nadiadwala Market. Poddar Road, Malad (East), Mumbai-400097 Phone Nos.: 022-28443641, 9321018355 Email Id: dinesh.deora@yahoo.com Registration Details with IBBI: IBBI/IPA-002/IP-N00958/ 2020-2021/13041 Last date for submission 19/11//2023

Notice is hereby given that the Nesco Foundation for Innovation and Developmenthas commenced Voluntary Liquidation on 20th October,2023. The stakeholders of Nesco Foundation for Innovation and Development are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 19 November, 2023 to the liquidator at the address mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties

DINESH KUMAR DEORA LIQUIDATOR OF NESCO FOUNDATION FOR INNOVATION AND DEVELOPMENT

L&T FINANCE LIMITED (A wholly owned subsidiary of L&T Finance Holdings Limited) Registered Office: 15th Floor, PS Srijan Tech Park, Plot No. 52, Block-DN Sector-V, Salt Lake, Kolkata 700 091, District 24-Parganas North. CIN: U65910WB1993FLC060810 T: 033 6611 1800 F: 033 6611 1802 **E-Mail ID:** investorgrievances@ltfs.com **Website:** www.ltfs.com



STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2023

		Quarte	r ended	Year ended
Sr. No.	Particulars	September 30, 2023	September 30, 2022	March 31, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	3,357.22	3,063.23	12,596.07
2	Net profit/(loss) for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary items)	727.44	514.77	2,013.83
3	Net profit/(loss) for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary items)	727.44	514.77	(436.34)
4	Net profit/(loss) for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary items)	541.45	382.32	(505.03)
5	Total comprehensive income for the period/year [comprising profit for the period/year (after	534.66	376.80	(456.36)
	tax) and other comprehensive income (after tax)]			
6	Paid up equity share capital	2,864.17	2,684.17	2,864.17
7	Reserves (excluding revaluation reserve, capital redemption reserve and capital reserve)	15,541.14	13,842.22	14,561.76
8	Securities premium account	12,600.79	10,800.89	12,600.79
9	Net worth	18,325.76	16,418.65	17,387.50
10	Paid up debt capital/outstanding debt	74,267.93	79,090.53	80,049.14
11	Outstanding redeemable preference shares	-	-	-
12	Debt equity ratio	4.05	4.82	4.60
13	Earnings per equity share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic EPS (₹) (*not annualised)	*1.89	*1.42	(1.85)
	(ii) Diluted EPS (₹) (*not annualised)	*1.89	*1.42	(1.85)
14	Capital redemption reserve	3.20	3.20	3.20
15	Debenture redemption reserve	1.14	5.15	1.14
16	Debt service coverage ratio	NA	NA	NA
17	Interest service coverage ratio	NA	NA	NA

Notes:

- 1 These financial results have been reviewed by the Audit Committee and the same has been approved by the Board of Directors at its meeting
- 2 The above is an extract of detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The full format of quarterly financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.ltfs.com/Int-finance.
- 3 For the other items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.ltfs.com/Int-finance.
- 4 These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- $5 \quad \text{The previous period/year figures have been reclassified/regrouped to confirm to the figure of the current period.} \\$

For and on behalf of the Board of Directors **L&T Finance Limited**

Sd/-

Place: Mumbai Date: October 20, 2023

Sachinn Joshi Whole-time Director (DIN: 00040876)

EXCEL REALTY N INFRA LIMITED

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT

of claims

Date: 20-10-2023

Place: Mumbai

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

		STAND	ALUNE					
Particulars	3 Months ended (30/09/2023) Unaudited	3 Months ended (30/09/2022) Unaudited	6 Months ended (30/09/2023) Unaudited	12 Months ended (31/03/2023) Audited	3 Months ended (30/09/2023) Unaudited	3 Months ended (30/09/2022) Unaudited	6 Months ended (30/09/2023) Unaudited	12 Months ended (31/03/2023) Audited
Total income from Operations (net)	176.13	342.77	278.57	1010.96	148.06	236.80	264.00	730.63
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	61.21	77.61	67.09	23.57	31.00	(30.31)	48.38	(266.70)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	61.21	77.61	67.09	262.58	31.00	(30.31)	48.38	(27.69)
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	51.76	69.86	56.15	256.83	21.55	(38.06)	37.44	(33.44)
Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	50.73	68.27	54.17	262.51	51.57	68.66	55.85	262.82
Equity Share Capital	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)	_	_	3,047.27	2991.11	ı	_	3,067.44	3033.14
Earning Per Share (of Rs. 1/- each) (for Continuing and discontinued operations)								
Basic	0.01	0.01	0.01	0.02	0.01	(0.01)	0.01	(0.01)
Diluted	0.01	0.01	0.01	0.02	0.01	(0.01)	0.01	(0.01)

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Unaudited Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website for BSE Limited at link www.bseindia.com and National Stock Exchange of India at www.nseindia.com and on the Company's website at www.excel-infoways.com

The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Begining 1st April 2017, the Company has for the first time adopted IND AS with a transition date of 1st April, 2016.

1. The result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 20, 2023.

For Excel Realty N Infra Limited Sd/-Ranjana Khurana Whole Time Director Place: Mumbai Date: October 20, 2023

Onward Technologies Limited CIN: L28920MH1991PLC062542 Regd.Office: Sterling Center, 2nd Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018

Website: www.onwardgroup.com Email: investors@onwardgroup.com

Total income from operations (net) for the period

(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Paid up Equity share capital (Face value ₹ 10 each)


Tel: +91 22 2492 6570

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter and six month ended September 30, 2023 Quarter ended

Particulars 1 4 1

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet

Earnings per share (of ₹ 10 each) (for Continuing and discontinued operations) -



0.26

9.14

0.81

b) Diluted (In INR) Notes

Place: Mumbai

of the previous year

a) Basic (In INR)

No

The Statement has been reviewed by Members of the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 20, 2023. The statutory auditors have issued an unmodified review opinion on these results. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and rules amended from time to time.

4.27

4.87

The consolidated financial results include the results of Onward Technologies Limited (the "Holding company") and its subsidiaries viz. OT Park Private Limited (India), Onward Technologies Inc. (USA), Onward Technologies GmbH (Germany), Onward Technologies B.V. (Netherland) and Onward Technologies Canada Inc. (Canada) (together referred as "the Group").

3. During the period ended Sep 30, 2023, 123,000 shares of INR 10 each fully paid up were allotted upon exercise of vested stock options under the ESOP schemes, which results in an increase in paid up

share capital by INR 12.30 lakhs and securities premium by INR 144.07 lakhs.

The total cash and bank balances of the Company includes cash and cash equivalents, other bank balances and fixed deposits grouped under other financial assets amaunting to INR 6,415.28 Lakhs (31 March 2023: INR 3,486.79 lakhs.)

		Quarter ended		Six mont	Year ended	
Particulars	September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2023 (Unadited)	September 30, 2022 (Unadited)	September 30, 2023 (Unadited)	September 30, 2022 (Unadited)	March 31, 2023 (Audited)
Turnover (Revenue from operations)	8,708.57	8,449.14	7,675.51	17,157.71	14,588.10	31,516.54
Profit before Tax	1,071.65	889.26	174.73	1,960.91	519.59	2,173.45
Profit after Tax	799.31	663.29	121.19	1,462.60	406.41	1,629.30

For and on behalf of the Board of Directors of Onward Technologies Limited

Onward

TECHNOLOGIES

15.156.30

5.17

Managing Director Date: October 20, 2023

ARCO LEASING LIMITED

Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC Marol, Andheri (East), Mumbai - 400093 Tel.: +91-22-28217222 • Email: arcoleasingltd@gmail.com CIN: L65910MH1984PLC031957

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 Rs. In Lakhs

											'	to. III Lakiio
	Standalone Consolidated											
Particulars	C	Quarter Ended		Half Yea	Half Year Ended Year ended		Quarter Ended			Half Year Ended		Year ended
i aiticulais	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Un-Audited		Un-A	udited	Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from operations	-	-	-	-	-	19.00	-	3.69	-	7.45	-	21.07
Other Income	0.29	0.31	0.22	0.60	0.58	1.13	0.29	0.31	0.22	0.60	0.58	1.13
Total Income	0.29	0.31	0.22	0.60	0.58	20.13	0.29	4.00	0.22	8.04	0.58	22.20
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	(3.20)	(2.20)	(1.86)	(5.40)	(3.58)	8.64	0.54	1.50	(1.86)	2.05	(3.71)	9.34
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	(3.20)	(2.20)	(1.86)	(5.40)	(3.58)	8.64	0.54	1.50	(1.86)	2.05	(3.71)	9.34
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	(3.20)	(2.20)	(1.86)	(5.40)	(3.58)	6.54	(0.40)	0.57	(1.86)	0.17	(3.71)	7.06
Total Comprehensive income for the period [comprising												
profit/(loss) for the year and other comprehensive income]	(3.20)	(2.20)	(1.86)	(5.40)	(3.58)	6.54	(0.40)	0.57	(1.86)	0.17	(3.71)	7.06
Paid up Equity Share Capital (Face Value : Rs 10 per share)	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01
Other Equity (excluding revaluation reserves)						(43.58)						(44.03)
Earnings Per Share (Basic) (Rs)*	(1.33)	(0.92)	(0.77)	(2.25)	(1.49)	2.72	(0.17)	0.24	(0.77)	0.07	(1.54)	2.94
Earnings Per Share (Diluted) (Rs)*	(1.33)	(0.92)	(0.77)	(2.25)	(1.49)	2.72	(0.17)	0.24	(0.77)	0.07	(1.54)	2.94
/*Not Appualised)							1					

(*Not Annualised) Note:

- (i). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 19, 2023.
- (ii). The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange, bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors NARENDRA RUIA Director

DIN:- 06829197 PIL ITALICA LIFESTYLE LIMITED

Registered Office: Kodiyat Road, Village: Sisarma, Udaipur (Rajasthan) - 313 031; Phone: 0294-2432272 E-mail: info@italica.com; Website: www.italica.com; CIN - L25207RJ1992PLC006576 Extract of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023 Half Year Ended Quarter Ended Year Ende 30-09-2023 30-06-2023 30-09-2022 30-09-2023 30-09-2022 31-03-2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total income from operations (net 2522.37 2018.52 1942.32 4540.89 3634.23 8535.32 Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or 180.26 119.55 81.71 299.81 102.93 406.72 Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) Net Profit/(Loss) for the peri 406.72 180.26 119.55 81.71 299.81 102.93 after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 104.81 119.55 81.71 224.36 102.93 304.36 Total Comprehensive Income fo the period (Comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive come (after tax) 104.81 119.55 102.93 304.36 Equity Share Capital 2350.00 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the 4606.25 previous year. Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted

The above results for the quarter and half year ended September 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 20.10.2023. The Statutory Auditors have carried out limited review of the financials for the quarter and half year ended September 30, 2023

as required under Regulation 33 of SEBI(LODR) Regulation, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website i.e. www.italica.com

For PIL Italica Lifestyle Limite Place : Udaipur Date : 20-10-2023 Daud Al Managing Director (DIN: 00185336)

Date: October 19, 2023 Place: Mumbai

DIN: 01228312

(नियम १०७ चा पोट नियम ११ (डी-१) पहा) स्थावर मिळकतीसाठी कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स, १९६१ अंतर्गत श्री नारायण गुरू को ऑप बैंक ित. चे वसुली अधिकारी असल्याने, दिनांक ०४.०९.२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून, न्यायनिर्णित कर्जदार थ्री. धीरज कांतीलाल हिंदोचा यांना सूचनेत नमूद केलेली रु. ६१,६९,२४०/- (रुपये एकसष्ट लाख एकोणसत्तर हजार दोनशे चाळीस मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेस करण्यास सांगितले होते आणि न्यायनिर्णित कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसूर केल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी २२.०९.२०२३ दिनांकीत जप्तीची सूचना जारी केली आणि खाली

न्यायनिर्णित कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने. यादारे न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल, १९६१ च्या नियम १०७ (११ (डी-१)) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांच वापर करून ह्या १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी घेतला.

विशेषत: न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार श्री नारायण गुरू को-ऑप बँक लि. च्या रक्कम ०९ जुलै २०२३ रोजीप्रमाणे थकीत रु. ६१,६९,२४०/- (रुपये एकसष्ट लाख एकोणसत्तर हजार दोनशे चाळीस मात्र) त्यासह त्यावरील प्रयोज्य पुढील व्याज, प्रभार आणि परिव्यय या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन न्यायनिर्णित कर्जदार श्री. धीरज कांतीलाल हिंदोचा यांच्या नावामधील निवासी फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, र विंग, शांतीनाथ दर्शन सीएचएस लि, फाटक रोड, दिहसर(पूर्व), मुंबई-४०००६८.

क्षेत्र मोज ६०४ चौ फु चटई वसुली अधिकारी श्री नारायण गुरू को-ऑपरेटिव्ह बँक लि. एमसीएस ॲक्ट, १९६० आणि १९६१ नियम १०७ अन्वये दिनांक: १७ ऑक्टोबर २०२३ ठिकाण : मुंबई

मुंबई लघुवाद न्यायालयात आर. ए. डी. खटला क्र. २०१८ चा ७५३

१. श्रीमती लता चंद्रकांत साखरे वय ६९ वर्षे, व्यवसाय बिझनेस भारतीय रहिवाशी, ज्यांचा पत्ता रूम नं. २, साईसदन बिल्डिंग नं. ६, शांती नगर,

डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे - ४२१२०१ २. श्रीमती रंजना रवींद्र साखरे

वय ६४ वर्षे, व्यवसाय : गृहिणी

३. कु. रूपा रवींद्र साखरे वय ३९ वर्षे, व्यवसाय : नोकरी

दोघीही भारतीय रहिवाशी, ज्यांचा पत्ता रूम नं, ३, लक्ष्मीबाई पाटील वाडी,

एच. एम. पाटील मार्ग, दादर, मुंबई - ४०००२८. ४. श्रीमती रेश्मा संजू महाजन

वय ४३ वर्षे, व्यवसाय : गृहिणी भारतीय रहिवाशी,

ज्यांचा पत्ता रूम नं. ३०७/बी, शिवशक्ती सी.एच.एस. आगर बझार, दादर, मुंबई - ४०००२८.

५. श्रीमती जयश्री जयंत तालाबर

वय ५६ वर्षे, व्यवसाय : गृहिणी रूम नं. ००३/बी, पार्वती दर्शन, नांदिवली रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे - ४२१ २०१.

६. श्रीमती संयोगिता दिलीप महाजन वय ५६ वर्षे, व्यवसाय : गृहिणी भारतीय रहिवाशी,

ज्यांचा पत्ता रूम नं. ५६, बिल्डिंग नं. २, रामनगर सीएचएस, बलराम खेडेकर मार्ग, कात्रक रोड, मुंबई – ४०० ३१

१.श्रीमती स्मिता सुरेश कोवळी वय ७८ वर्षे, व्यवसाय : गृहिणी भारतीय रहिवाशी

राहणार: २७, काशीनाथ धुरू रोड, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०-२८

२. श्री. सिच्चदानंद रवींद्र साखरे

वय ३४ वर्षे, व्यवसाय :माहित नाही. भारतीय रहिवाशी शेवटचे वास्तव्य रूम नं. ३, लक्ष्मीबाई पाटील वाडी,

एच. एम. पाटील मार्ग, दादर, मुंबई - ४०००२८

३. श्री. प्रभाकर भिकोबा झिरपे

वय ७८ वर्षे, व्यवसाय : निवृत्त ४. श्री. सचिन प्रभाकर झिरपे

वय ४१ वर्षे, व्यवसास : नोकरी

५. श्रीमती संगिता जयंत तालाबर वय ४६ वर्षे, व्यवसाय : नोकरी

प्रतिवादी क्र. ३, ४ आणि ५ या सर्वांचा पत्ता किंवा वास्तव्य : सचिन निवास, मंगलेश्वर लेक, केसकर कॉलनी, सातारा, जिल्हा सातारा

६. श्रीमती सुलोचना सुभाष साखरे वय ५९ वर्षे व्यवसाय : बिझनेस

७. श्री. सुदीप सुभाष साखरे वय ३९ वर्षे, व्यवसाय : नोकरी

८. श्री. सुनील सुभाष साखरे वय ३१ वर्षे व्यवसाय : नोकरी

९. श्रीमती सुवर्णा सुनील शेंगळे वय ३५ वर्षे व्यवसाय : नोकरी

प्रतिवादी क्र. ६, ७, ८ आणि ९ सर्व भारतीय रहिवाशी, ज्यांचा पत्ता लक्ष्मीबाई पाटील वाडी, एच. एम. पाटील मार्ग, शिवाजी पार्क, दादर, मुंबई - ४०००२८ ...प्रतिवादी प्रति.

प्रतिवादी क्र. २, वरील नावाचा,

ज्याअर्थी, वरील नाव असलेल्या वादींनी हरिश्चंद्र माणिक पाटील मार्ग, शिवाजी पार्क जवळ, टेलिफोन एक्सचेंज, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथे स्थित आणि वसलेल्या ''लक्ष्मीबाई पाटील वाडी'', घर क्र. ११ए, रूम नं. ३ संदर्भात प्रतिवादी क्र. २ ते ९ यांच्यासमवेत भाडेकरू हक मिळविण्यास मूळ भाडेकरू मयत दत्तात्रय ज्ञानोबा साखरे यांचे कायदेशीर प्रतिनिधी आणि वारस म्हणून वादी पात्र असल्याचा आदेश सन्माननीय न्यायालयाने देण्याची विनंती करण्यासाठी वरील नावाच्या वादींनी

प्रतिवादींविरुद्ध खटला दाखल केला आहे. मिळकतीच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे :


१. पूर्वेला आणि पूर्व दिशेने : खटला दाखल केलेली मिळकत

२. पश्चिमेला आणि पश्चिम दिशेने : तीन फुटांची संपर्क गल्ली ३.उत्तरेला किंवा उत्तर दिशेने : शिंदे यांचा ताब्यातील निवासी मिळकत

४. दक्षिणेला किंवा दक्षिण दिशेने : गावडे/ कोरे यांच्या ताप्यातील निवासी मिळकत

आणि फिर्यादीमध्ये विनंती केल्याप्रमाणे अशा इतर आणि आणखी निराकरणासाठी. हे समन्स मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सदर कोर्टात तुमचे लेखी निवेदन दाखल करण्यासाठी आणि कोर्ट रुम क्र. ११, चौथा मजला, जुनी इमारत, स्मॉल कॉन कोर्र एल. टी. मर्गा. मंबर्र -४००,००२ रोशे ८ नोव्हेंबर २०२३ रोजी टपारी २

वा. माननीय न्यायाधीशांसमोर वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी किंवा अधिकृत प्लीडर द्वारे, तुम्हाला वरील नाव असलेल्या प्रतिवादीला चार्ज आणि आदेश देण्यासाठी तुम्हाला बोलावण्यात येत आहे. खटल्याच्या अंतिम निपटाऱ्यासाठी ही तारीख निश्चित करण्यात आली असून तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार त्या दिवशी तुम्ही आणावेत किंवा अधिकृत प्लीडर द्वारे पाठवावेत. नोंद घ्या की, उल्लेख केलेल्या दिवशी तमची उपस्थिती चुकल्यास, तुमच्या अनुपस्थितीत खटल्याची सुनावणी केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल. तुम्ही सदर कोर्टाच्या कोर्ट रूम नंबर ११ मधून सदर फिर्यादीची प्रत मिळवू शकता.



ई-लिलाव विक्री सूचना अजंता पेपर अँड जनरल प्रोडक्टस् लिमिटेड - समापना

हेनांक ०२ जानेवारी, २०२३ रोजीच्या सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने मंजुर केलेला आदेश ाव वडवली, तालुका कल्याण, कल्याण, ठाणे-४२१३०१ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप कोड, २०१६ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत चालू कंपनी (अजंता पेपर अँड जनरल प्रोडक्टस् लिमिटेड समापनातील) म्हणून कॉर्पोरेट कर्जदारांच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कर्जदार ''जे आहे जेथे आहे तत्वाने'', जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''मदत न घेता तत्वाने'' करण्यात येणा आहे. अशी व्यवस्था कोणतीही हमी आणि क्षतिपुर्ती शिवाय आहे. इच्छुक अर्जदार, rpajantapaper@gmail.com येथे इमेल पाठवून तपशिलवार प्रोसेस मेमोरंडम पाहू शकतात.

. 3	इच्छुक बालादाराना खालाल प्रयापाच्या अंतरात त्याच्या बाला सादर करण्याचा ।वनता करण्यात यत आहे.									
पर्याय	लिलावाच्या अंतर्गत मत्तेचे	राखीव किंमत	इअर	बोली वाढविण्याचे						
	वर्णन			मूल्य						
у.	चालू कंपनी म्हणून कॉर्पोरेट कर्जदार	३९,५६,२८,६९७	३,९५,६२,८७०	रु. ५ लाख (भारतीय रुपये पाच लाख मात्र)						
बी.	जमीन आणि इमारत	३५,५४,४९,७८२	३,५५,४४,९७८	रु. ५ लाख (भारतीय रुपये पाच लाख मात्र)						
सी.	प्लांट आणि मशिनरी	१,४४,७३,५००	१४,४७,३५०	रु. ५ लाख (भारतीय रुपये पाच लाख मात्र)						
डी.	सिक्युरिटीज आणि फायनान्शियल ॲसेटस्	२,५७,०५,४१५	२५,७०,५४२	रु. ५ लाख (भारतीय रुपये पाच लाख मात्र)						

फायनान्शियल असेटस्			रुपये पाच लाख मात्र)					
* कृपया कॉर्पोरेट कर्जदारांच्या मत्तेच्या तपशिलाकरिता तपशिलवार ई–ऑक्शन प्रोसेस इर्न्फमेशन डॉक्युमेंटस्चा संदर्भ घ्याव								
लिलावाचा तपशिल आणि अटी:								
लिलावाची तारीख आणि वेळ	लिलावाची तारीख आणि वेळ २१ नोव्हेंबर, २०२३ रोजी स. १०.०० ते सायं. ५.३० दरम्यान ''५ मिनिटांच्या''							
	अमर्याद विस्तारासह म्हणजेच	व ई-लिलाव समाप्तीची	वेळ लिलाव बंद होण्यापूर्वी					
	शेवटच्या ५ मिनिटात बोली	केली गेल्यास प्रत्येक वे	ळी ५ मिनिटाने वाढविण्यात					
	येईल.							
	लिलाव कार्यक्रमाची विभागण	n:						
	पर्याय-ए अंतर्गत ई-लिलाव:							
	पर्याय-बी अंतर्गत ई-लिलाव							
	पर्याय-सी अंतर्गत ई-लिलाव							
	पर्याय-डी अंतर्गत ई-लिलाव							
	(पर्याय बी-डी हे चालू कं							
	*****	करण्यात येईल)	लिलावासाठी लिंक:					
	https:/nbid.nesl.co.in.app	o/login						
इअर प्रदानासाठी बँक तपशील	खाते क्र. ९२३०२००५८							
	(आयएफएससी: UTIB0000							
	लिमिटेड - समापनातील'' च	या खात्यामध्ये डीडी/एनः	रिएफटी/आरटीजीएस मार्फत					
ठिकाणाला थेट आणि निरिक्षणाचा	ठिकाणाला किमान ४८ तास ३	अगोदर कळवून १६ नोव्हें	ार, २०२३ पर्यंत स. १०.००					
तपशील	ते सायं. ५.०० दरम्यान थेट र	रेता येईल. संपर्क व्यक्ती:	सीश्रम- ९३२०२ ०९३८०					
	ईमेल आयडी: rpajantapap	er@gmail.com						
इअर आणि दस्तावेज सादर करण्याची	१८ नोव्हेंबर, २०२३							
अंतिम तारीख								
ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ई-	खालील प्रमाणे लिंक वर उ	पलब्ध संपूर्ण ई-लिलाव	। प्रोसेस मेमोरेंडमचा संदर्भ					
लिलावाच्या अटी आणि शर्ती, पात्रता	https://nbid.nesl.co.in/ap	p/login; किंवा rpajant	apaper@gmail.com येथे					
निकष आणि इतर तपशिल समाविष्ट	परिसमापकांकडे इमेल पाठवून	1						
1 0 0 0 0								

अजंता पेपर अँड जनरल प्रोडक्टस लिमिटेडचे परिसमापक नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपीपी००५३७/२०१७-१८/१०९६२ एएफए क्र. एए१/१०९६२/०२/१७११२३/१०४८१९

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) ओ. ए. क्र. ७१२ सन २०२३

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

करम एंटरप्रायझेस आणि अन्य

..वादी

ई-लिलाव दस्तावेज, मत्तेचा तपशील

...अर्जदार ...प्रतिवादी

परि. क्र. १२

समन्स

१.ज्याअर्थी, ओए/७१२/२०२२ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर २६/०९/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता.

२.ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावत होऊन रु. ७३,१२,८३०.१३ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली.

३. ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणीसाठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

४. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

(iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास

(iv)तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला २२/१२/२०२३ **रोजी दु.१२.०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **०५ ऑक्टोबर, २०२३ रोजी**

कर्ज वसूली न्यायाधिकरण-१, मुंबई

प्रतिवादी क्र.१ करम एंटरप्रायझेस

७०१, साई अर्पण पी.जी. वोरा रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे, ठाणे-४०११०७, महाराष्ट्र, भारत प्रतिवादी क्र. २

मोहम्मद अबुतालेब सुरहाबली खान

/४०३-३, सॅण्डस्टोन बिल्डिंग, कनकिया रोड, आरबीके कॉलेज जवळ, बेव्हर्ली पार्क, मिरा भाईंदर, ठाणे-४०११०७.

प्रतिवादी क्र. ३

५ जुलै २०२३ रोजी सेरिना ए. खान सही/-

४०३-३, सॅण्डस्टोन बिल्डिंग, कनकिया रोड, आरबीके कॉलेज जवळ, बेव्हर्ली पार्क, मिरा

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडियन रेयॉन कंपाऊंड, वेरावळ, गुजरात -३६२२६६,

शाखा कार्यालयः जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे-४००६०७ (महा)

मागणी सूचना (सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ (१) अन्वये)

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्कशन ऑफ फायनाज्ञिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्यये सूचनेची पर्यायी बजावणी खालील नमुद कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की आदित्य बिला हाऊसिंग फायानस लिमिटेड (एबीएचएफएल) यांच्याकडून त्यांना प्राप्त पत मुविधेची परतफेड करण्यास त्यांनी कसूर केल्यामुळे, आरबीआय मार्गदर्शनानुसार कंपनीच पुस्तिकेमध्ये त्यांचे कर्ज खाते **नॉन परफॉरिंग अंसेट्स** म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यानंतर, एबीएचएफएल यांनी सदर कर्जदारांच्या गत ज्ञात पत्यावर सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफैसी ॲक्ट) २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून याद्वारे बोलविण्यात आले आणि मागणी सूचनेत नमुद केल्यानुसार संपूर्ण थकीत रक्कम यासह उपरोल्लेखित रकमेवरील संविदात्मक दराने पुढील व्याज आणि आनुषींगेक खर्च, परिचयव, प्रभार आर्दीचा भरणा करण्याची मागणी केली आहे. तथापि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (सरफेसी रुल्स) च्या नियम ३ अनुसार प्रकाशनाद्वारेही मागणी सूचना बजावण्यात येत आहे

अ	कर्जदार/सह-कर्जदार आणि	एनपीए	मागणी सूचनेची	मागणी सूचनेनुसार थकबाकी
क्र	. हमीदार/सह-हमीदारांचे नाव आणि पत्ता आणि कर्ज खाते क्र.	तारीख	तारीख	रक्कम/तारखे रोजीस
?	१. नीलम महेश सावला (कै. महेश लालजी सावला यांच्या उपलब्ध कायदेशीर वारसाच्या क्षमतेत) फ्लॅट क्र. १११०, ११ वा मजला, इमारत क्र. ०३,	03-90-7073	१६.१०.२०२३	रु. ८६,४३,९९३.५२/- (रुपये
1	जांगीड गॅलेक्सी, घोडबंदर रोड, सूरज वॉटर पार्क समोर, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७ २. नीलम महेश सावला फ्लॅट क्र. १११०, ११ वा		जुनी सूचना दिनांकीत	शह्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार
1	मजला, इमारत क्र. ०३, जांगीड गॅलेक्सी, घोडबंदर रोड, सूरज वॉटर पार्क समोर, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७ ३. नीलम महेश सावला		02.09.2028	नऊशे त्र्यान्नव आणि बावन्न पैसे
1	(कै. महेश लालजी सावला यांच्या कायदेशीर वारसाच्या क्षमतेत) फ्लॅट क्र. ५०७, गोकुळ टॉवर, तुर्ळीज रोड, हातळकर हॉस्पिटल समोर, नालासोपारा		मागे घेतले आहे.	मात्र) ०६.१०.२०२३ पर्यंत मुद्दल
1	पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९. ४. नीलम महेश सावला फ्लॅट क्र. ५०७, गोकुळ टॉवर, तुळींज रोड, हातळकर हॉस्पिटल समोर, नालासोपारा पूर्व,		सदर प्रकाशन प्रभावी	थकबाकी (समाविष्ट उपार्जित
1	ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९. ५. नीलम महेश सावला एफ-२०१, दुसरा मजला, हिल व्ह्यू सीएचएसएल, आंबेडकर नगर, टाकी रोड, नालासोपारा पूर्व,		सूचना म्हणून मानले	विलंब प्रभार), आणि व्याज च्या
1	महाराष्ट्र-४०१२०९. कर्ज खाते क्रएलएनपीएएल०एचएल-०२१९००१८३५७ आणि एलएनपीएएल०एचएल-१२१८००१६४१२		जावे	मार्गे
गह	<mark>तण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन:</mark> ठाणे, महाराष्ट्र - ४००६०७ च्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील आणि ठाणे महानगरपालिकेच्या ह	द्दींमधील सर्व्हे क्र. १९	९, हिस्सा क्र. ७, घोडबंदर	रोड, सुरज वॉटर टॅंकसमोर, गाव:

— कावेसर. तालका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित जांगिड गॅलेक्सी अशा ज्ञात इमारत क्र. ३ च्या अकराव्या मजल्यावरील अपार्टमेंट/फ्लॅट क्र. १११०, मोजमापित ६४.९८ चौ.मी. (चर्टई क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेने:- पूर्व

- 1	1971	र स्मृता बनला, वारपम. टावर क्र. र, उत्तर: कावन वुष्प रातजन्ता, दावाग: लालाना रातजन्ता.			
	7	१. शिवाजी शंकर पाटील कोन भिवंडी, १ला मजला, ए विंग फ्लॅट क्र. १०७, कल्याण भिवंडी रोड लगत, श्री रघुवीर सीएचएसएल, कोन गाव पोलीस स्टेशन	06-90-9043	१६.१०.२०२३	रु. १०,६७,५००/- (रुपये
- 1		समोर, ठाणे, महाराष्ट्र-४२१३११ २. वर्षा शिवाजी पाटील कोन भिवंडी, १ला मजला, ए विंग फ्लॉट क्र. १०७, कल्याण भिवंडी रोड लगत, श्री रघुवीर			दहा लाख सदुसष्ट हजार
- 1		सीएचएसएल, कोन गाव पोलीस स्टेशन समोर, ठाणे, महाराष्ट्र-४२१३११ ३. शिवाजी शंकर पाटील देवीपाडा कोनगाव भिवंडी ठाणे, श्री रघुवीर को-ऑप. हाऊ.			पाचशे मात्र)
- 1		सोसा., हि. क्र. २०७/१०७, पोलीस चौकी समोर, ठाणे महाराष्ट्र-४२१३११. ४. वर्षा शिवाजी पाटील देवीपाडा कोनगाव भिवंडी ठाणे, श्री रघुवीर को-ऑप.			१०.१०.२०२३ पर्यंत मुद्दल
- 1		हाऊ. सोसा., हि. क्र. २०७/१०७, पोलीस चौकी समोर, ठाणे महाराष्ट्र-४२१३१९. ५. शिवाजी शंकर पाटील द्वारा बाबा जनरल स्टोअर शॉप क्र. २१६/४,			थकबाकी (समाविष्ट उपार्जित
- 1		शिवनगर वुलन चाळ, अंबरनाथ पश्चिम, महाराष्ट्र-४२९५०१ ६. शिवाजी शंकर पाटील रूम क्र. १, प्रेमनाथ चाळ, गावदेवी पाडा, भिवंडी, पोलीस स्टेशन समोर,			विलंब प्रभार), आणि व्याज
- 1		कोन ठाणे, महाराष्ट्र-४२१३११ ७. वर्षा शिवाजी पाटील घर क्र. ११६६२, प्रेमनगर, खोली क्र. १, कल्याण-भिवंडी रोड, गावदेवी पाडा, गावदेवी मंदिराजवळ,			च्या मार्गे
		कोन, ठाणे, महाराष्ट्र-४२९३११. कर्ज खाते क्र. एलएनकेएएलएलएपी -०२२१००८५१५९ आणि <mark>एलएनकेएएलएलएपी-०२२१००८५१६०</mark>			
Ī	गहाए	ा स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन: देवीपाडा, पोलीस चौकीसमोर, गाव कोन, तालका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र – ४२१३११ येथे स्थित स. क. ६/३ ध	रक जमिन येथे बांधक	मित श्री रघवीर बिर्व	ल्डेंग १ आणि २ सीएचएसएल

अशी ज्ञात सोसायटी आणि श्री रघुवीर अशा ज्ञात इमारतीमधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०७. मोजमापित ५९.८५ चौ. मी. म्हणजेच ६४४ चौ. फू. चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धता: – पूर्व: बंगला, पश्चिम: चाळ, उत्तर: चाळ

વાવા	ત. બનેલા.			
ş	१. वैभव व्ही सावंत फ्लॅट क्र. २१६, ५वा मजला, खड्याचा पाडा, प्रोजेक्ट एक्सर्बिया वांगणी प्रोजेक्ट, बिल्डिंग क्र. एफ५, खड्याचा पाडा, रायगड,		१६.१०.२०२३	रु. ६,९३,८८३.२/ - (रुपर
l	महाराष्ट्र, ४१०१०१. २. वैशाली विलास सावंत फ्लॅट क्र. २१६, ५वा मजला, खड्याचा पाडा, प्रोजेक्ट एक्सर्बिया वांगणी प्रोजेक्ट, बिल्डिंग क्र. एफ५,		जुनी सूचना दिनांकीत	सहा लाख त्र्यान्नव हजार
	खड्याचा पाडा, रायगड, महाराष्ट्र, ४१०१०१. ३. वै भव व्ही सावंत सी वॉर्ड इमारत क्र. १२, परशुराम नगर, खोली क्र. ०७, काळाचौकीच्या मागे, मुंबई		१४.०१.२०२२	आठशे त्र्याऐंशी आणि दोन पै
l	शहर, महाराष्ट्र, ४०००३३. ४. वैशाली सावंत विलास सी वॉर्ड इमारत क्र. १२, परशुराम नगर, खोली क्र. ०७, काळाचौकीच्या मागे, मुंबई शहर, महाराष्ट्र,		मागे घेतले आहे. सदर	मात्र) १०.१०.२०२३ पर्यंत
l	४०००३३. ५. वैभव व्ही सावंत द्वारा अलका सिंघानिया ए-१४०२, रहेजा अटला डब्ल्यूटीएस, जीके मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०००१८. कर्ज खाते		प्रकाशन प्रभावी	मुद्दल थकबाकी (समाविष्ट
l	क्र. एलएनएमयुएम०एचएल-०११८०००२००६, एलएनएमयुएम०एचएल-०६१८०००८२३२		सूचना म्हणून मानले	उपार्जित विलंब प्रभार), आगि
l			जावे	व्याज च्या मार्गे
गरा	ग स्थात्य मिळकत (मिळकतीं ने वर्णात : मर्ल्डे क. २४/१, २४/३, २४/४, २४/११ ते २४/१३, २५/३बी ता. कर्जन जि. गयगद महागष – ४१०१०१ ध	एक जमिनीवरील एक्ट	वेर्बिया वांगणी अमा चान पं	ोजेक्ट खड्याचा पाडा वांगर्ण

वर बांधकामित इमा. क्र. एफ५ दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. एफ-५/२१५, मोजमापित २३.७८ चौ. मी. म्हणजेच २५६ चौ. फू. चटई क्षेत्राचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सिमाबद्धता:- पूर्व: मोकळा प्लॉट, पश्चिम: रस्ता, उत्तर: मोकळा प्लॉट, दक्षिण: मोकळा प्लॉट. आम्ही याद्वारे येथील नमुद कर्जदारांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकीत रक्कम यासह त्यावरील पुढील व्याज अधिक त्यावरील खर्च, प्रभार, परिव्यय आर्दीची परतफेड करण्यासाठी बोलावत आहोत, कसुर केल्यार आम्हाला तुमच्या खर्च आणि परिणामांच्या संपूर्ण जोखमीवर तारण मत्तेचा ताबा घेणे आणि त्याची विक्री करण्यास मर्यादित न राहता समाविष्ट तारण हितसंबंधांची सक्तवसुली करण्याचे स्वातंत्र्य असेल.

कृपया नोंद घ्यावी की, सरफैसी अंक्टच्या कलम १३(१३) अनुसार तुम्हा सर्वांना कंपनीच्या लेखी संमतीशिवाय उपरोल्लेखित तारण मत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यापासून प्रतिबंधित करण्यात येत आहे. तुमच्याद्वारे सदर कलमाचे कोणतेही उल्लंघन केल्यास सरफेसी कायद्याच्या कलम २९ कायद्यांतर्गत दंडात्मक तरतुदी लत्या जातील आणि/किंवा सदर संदर्भात अन्य कायदेशीर तरतुदी केल्या जातील. कृपया नोंद घ्यावी की, ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) अनुसार एबीएचएफएल द्वारे उपार्जित सर्व खर्च, प्रभार आणि परिव्ययासह एबीएचएफएलची थकबाकी विक्री किंवा हस्तांतराकरीता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याह

र्वेठेस एबीएचएफएल ला भरणा न केल्यास, एबीएचएफएलद्वारे तारण मत्तेची विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही, आणि एबीएचएफएलद्वारे पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत किंवा तारण मत्तेचे हस्तांतर किंवा विक्री केली जाणा

दिनांक: २१.१०.२०२३ सही/- प्राधिकृत अधिकार्र (आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) ठिकाण : मुंबई

जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (व्हॉलंटरी लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स २०१७ च्या रेग्युलेशन १४ अन्वये) नेस्को फाऊंडेशन फाँर इनोव्हेशन ॲण्ड डेव्हलपमेंटच्या

२ कॉ ३ कॉ /न ४ कॉ नंब आ ५ कॉ का ह्यां ६ कॉ सुर	ॉर्पोरेट कर्जदाराचे नाव ॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख ॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित	नेस्को फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन ॲण्ड डेव्हलपमेंट ०९/१०/२०१९
३ कॉ /ने ४ कॉ नंड अ ५ कॉ का ह्या ६ कॉ सुर	ॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित	1 . 1 .
/नं ४ को नं अ ५ को ह्या ६ को सुर	-	
४ को नंड आ ५ को ह्यां ६ को सुर		कंपनी निबंधक – मुंबई
नंब आ ५ को ह्या ६ को सुर ७ परि	भोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	
आ ५ को का ह्यां ६ को सुर	ॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी	यु८५३२०एमएच२०१९एनपीएल३३१४३६
५ को का ह्यां ६ को सुर	,	
का ह्यां ६ को सुर ७ पी	ायडेन्टिफिकेशन नंबर	
ह्यां ६ को सुर ७ परि	ॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत	नेस्को सेंटर, नेस्को लिमिटेड हॉल १, वेर्स्टन एक्सप्रेस
६ को सुर ७ परि	ार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास)	हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई महाराष्ट्र, भारत,
सुर ७ परि	ांचा पत्ता	४०००६३
७ परि	ॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी	२०/१०/२०२३
- 1	रू होण्याची तारीख	
क्र	रेसमापकाचे, नाव, पत्ता, ईमेल पत्ता,	द्रध्वनी क्रमांक आणि नोंदणी
	मांक	दिनेश कुमार देवरा
		नोंदणीकृत पत्ता:
		बी-२०२, एबीटी अपार्टमेंट, रानी सती मार्ग, मालाड
		(पूर्व), नवजीवन स्कूल जवळ, मुंबई-४०००९७
		कार्यालयाचा पत्ता: (पत्रव्यवहारासाठी)
		#२०५, नाडियाडवाला मार्केट, पोद्दार रोड,
		मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७
		दूरध्वनी क्र.: ०२२-२८४४३६४१,
		९३२१०१८३५५
		ईमेल आयडी: dinesh.deora@yahoo.com
		नोंदणीकृत तपशील आयबीबीआय सह :-
		आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-
\perp		एन००९५८/२०२०-२०२१/१३०४१
८ दा	वे सादर करण्यासाठी अंतिम तारीख	१९/११/२०२३

याद्वारे सूचना देण्यात येते की, नेस्को फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन ॲण्ड डेव्हलपमेंटने २० ऑक्टोबर २०२३ रोजी स्वेच्छेने परिसमापन सुरू केले आहे.

नेस्को फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन ॲण्ड डेव्हलपमेंटच्या धनकोंना याद्वारे परिसमापकाकडे बाब क्र. ७ समोरील पत्त्यावर त्यांच्या दाव्यांचे पुरावे १९ नोव्हेंबर, २०२३ रोजी किंवा पूर्वी सादर करण्यास

वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिश:, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. दाव्यांच्या खोटी किंवा दिशाभूल करणारे पुराव्यांच्या सादरीकरण दंडास पात्र असेल.

दिनेश कुमार देवरा दिनांक : २०.१०.२०२३ नेस्को फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन ॲण्ड डेव्हलपमेंट ठिकाण : मुंबई

कर्ज वसुली न्यायाधिकरण-।, मुंबई एमटीएनएल भवन, २रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचत आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची जम्मु ॲण्ड काश्मिर बँक लि.

अंजन कुमार प्रसाद आणि इतर ...न्यायनिर्णय कर्जदार/प्रतिवार्द

१) अंजन कुमार प्रसाद, कै. श्री. शत्रघन प्रसाद, फ्लॅट क्र. ए/४०७, आयडीयल पार्क, आचोळे रोड, नालासोपारा (पू.), ठाणे ४०१ २०९. आणि फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, सत्रा भवन, प्लॉट क्र. २०२, सेक्टर-२८, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

२. संजय कुमार शर्मा, नित्यानंद शर्मा यांचा मुलगा, फ्लॅट क्र. ए/४०८, आयडीयल पार्क, आचोळे रोड, नालासोपारा (पू.), ठाणे-४०१२०९. ज्याअर्थी पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडुन

त्याज आणि खर्चासह रु. १४,८२,९३१.१६/- (रुपये चौदा लाख ब्याऐंशी हजार नऊशे एकतीस आणि पैसे सोळा मात्र) च्या वसुलीकरिता हस्तांतर मूळ अर्ज क्र. ३१४ सन २००९ मध्ये वसुली प्रमाणपः काढले, जी वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे पुढील व्याज आणि प्रभारासह एकत्रित वसुलीयोग्य आहे. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली

१) याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकर २०/११/२०२३ रोजी दु. २.०० ते दु. ४.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनेटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि.-ऑक्शन टायगर, बी-७०५, वॉल स्ट्रीट-॥, ओरिएंट क्लब समोर, एलिस[े] ब्रिज, अहमदाबाद यांची वेबसाईट www.drt.auctiontiger.net मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती : १) प्रवीन थेवर, मोबाईल क्र. ९१९२६५५६२८१८/ +९१९७२२७७८८२८, ईमेल: Praveen.thevar@auctiontiger.net. संपर्क व्यक्ती २) श्रीम. सोनी हेमानी, मोबाईल: +९१९०८१८३०२२२. पुढील तपशिलाकरिता संपर्क, श्री. अर्जुन सिंग राठोड, व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी, जम्मु ॲण्ड

बँक लि., **संपर्क क्र. +९१९४१९३५०५९२** आणि श्री. मुनीर अहमद, अधिकारी, जम्मु ॲण्ड बँक लि., वांद्रे, **संपर्क क्र**. +९१६००५०८०६४० २) खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर

मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोग परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत. 3) परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्य . एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब

थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील . एक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल. ४) विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार

नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम ५) जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले

आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील

1 "	•	9	•	-	
सं	व मिळकतीचे	निरिक्षणाची	राखीव किंमत	इअर रक्कम	बोली वाढविणे
क्र	. वर्णन	तारीख			
8	. फ्लॅट क्र. १०१,	३०.१०.२०२३	₹.	₹.	₹.
ı	१ला मजला, सत्रा		७६,१९,०००/-	७,६२,०००/-	१,००,०००/-
ı	भवन, प्लॉट क्र.				
ı	२०२, सेक्टर २८,				
ı	वाशी, नवी मुंबई-				
ı	४००७०३.				

७) मिळकत राखीव किंमत किंवा राखीव किंमतीशी समतुल्य खाली विकली जाणार नाही. मिळकत फक्त राखीव किंमती पेक्षा जास्त किंमतीला विकली जाईल

c) ज्या रकमेने बोली वादवायची ती आहे रु. १,००,०००/- बोलीच्या रकमेवरून किंव बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल.

९) सर्वोच्च बोलीदारांना कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबन असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/ स्वीकारायची.

२०) तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह इअ रक्कम ही आस्टीजीएस/एनईएफटी ने **मुंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेचे खाते क्र** ०४४६०७२००००००१, जम्मु ॲण्ड काश्मिर बँक, मौलाना आझाद रोड, श्रीनगर, काश्मिर-१९०००१, आयएफएससी कोड क्र. JAKA0BANDRA येथे जमा करावी. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुराव आणि ओळखीच्या पुराव्याच्या साक्षांकित प्रती अपलोड करव्यात. एकापेक्ष अधिक मिळकतीसाठी प्रस्ताव वेगवेगळे सादर करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे **१७/११/२०२३ रोजी सं. ४.३०** पर्यंत. स्थावर मिळकतीचे त्यक्ष निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी **१५.११.२०२३ रोजी स. ११.०० ते सं. ४.३०** मध्ये करता येईल ११) पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर नंतरच्या बाबतीत त्यांनी त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसुर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी १७/११/२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-।, डीआरटी-।, मुंबईकडे सादर करावी. कसुर

१२) यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच सं. ४.३० पर्यंत वरील परि.-४ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.

केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

१३) खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्य कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्टार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १.००० / - पर्यंत २% दराने प्रबंधक. डीआरटी-१ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल १४) विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्य रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषण जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.

१५) लिलाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. चा परतावा केवळ संबंधित बँकेकडून अशा ोलीदारांनी कळविलेल्या खाते क्रमांकातच केला जाईल

१६) मिळकत ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल १७) जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या	मिळकत	मिळकत	मिळकतीवर		
क्र.	मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या व	किंवा तिच्या	ज्यास	करण्यात आलेले		
	सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही	कोणत्याही	बांधील आहे	कोणतेही दावे आणि		
	व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या	हिश्श्यावर	अशा अन्य	त्यांच्या स्वरुप व		
	मिळकतीचे वर्णन	निर्धारित	कोणत्याही	मूल्याबाबत अन्य		
		महसूल	भारांचे	कोणतेही ज्ञात		
			तपशील	तपशील		
?	२	3	8	ધ		
	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, सत्रा भवन,	माहीत नाही	माहीत नाही	माहीत नाही		
	प्लॉट क्र. २०२, सेक्टर २८, वाशी, नवी					
	मुंबई-४००७०३.					

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले, सदर **१७ ऑक्टोबर, २०२३** सही/- (आशु कुमार) वसुली अधिकारी-१, डीआरटी-१, मुंबई

जाहिरात

मे. सुरज रेस्टॉरंट ॲण्ड बार, एफएल-३ क्र. ६४८, भांडुप (प) मुंबई या अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारक कै.पी.एम. अबुबखर यांचे दि. २६.०५.२०२३ रोजी निधन झाल्यामुळे त्यांचे वारस श्री. शफि अबुबखर यांच्या नावे एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक - ६४८ मध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. तरी सदर प्रकरणात कोणाचाही कोणत्याही प्रकाराचा आक्षेप असल्यास त्यांनी ही जाहिरात नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून (१५) दिवसांचे आत मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरे, जुने जकात घर, तळ मजला शहीद भगतसिंग मार्ग मुंबई - २३ यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्तुत प्रकरणी जर वरील मुदतीत याबाबत कोणाचा लेखी आक्षेप आला नाही. तर सदर अनुज्ञप्तीमध्ये त्यांचे वारस श्री. शफि अबुबखर यांच्या नावे समाविष्ट करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याची प्रत पुढील कार्यवाहीसाठी या

> (नितीन घुले) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर

कार्यालयात सादर करण्यात यावी.

जाहीर नोटीस

सर्वांना कळविण्यांत येते की, गाव उमेळमान, ता. वसई, जि. पालघर येथील क्रिष्णा निवास ह्या इमारतीतील फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, क्षेत्र ६७६ चौ. फूट, ही सदनिका व त्या खालील जमीन स.नं. ९४/अ/१/अ, ह्या जिमनीचा १/३ भाग म्हणजेच क्षेत्र ४७.६७ चौ.मी. इतकी जमीन मिळकत श्री. प्रेमराज वेलाउधान कलापदान ह्यांच्या ती सदनिका व जमीन मिळकत आमच्या अशिलांना कायम विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी वरील मिळकतीमध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारे हक -हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या 'मथुरा' बंगला, हनुमान मंदीर हॉलजवळ, दिवाणमान गाव, यादव पाटील मार्ग, वसई रोड (प.), जि. पालघर, ४०१ २०२, ह्या पत्त्यावर लेखी, पुराव्यासहित कळवावे, अन्यथा कोणाचीही हरकत नाही असे समजून

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, आम्ही श्री. राजीव प्रफुल शाह आणि श्रीम. प्रीती राजीव शाह योंच्या शेअर्सच्या संदर्भात आणि खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या परिसराच्या नामाधिकाराची चौकशी करत आहोत

कोणत्याही व्यक्तीस विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन, देवाणघेवाण, लीज, सब-लीज, भाडेकरू पोट-भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणतेही अधिकार, नामाधिकार हितसंबंध, मागणी किंवा कोणतेही हक्क, हित किंवा कोणतेही दावे आहेत. भाडेकरार, परवाना, गहाणखत, भेट, धारणाधिकार, प्रभार, व्यवसाय, करार, ट्रस्ट, प्री-एम्प्शन, कंत्राट, लिस. पेंडन्स, सेटलमेंट, डिक्री किंवा कोणत्याही न्यायालयाचा आदेश, व्यवसाय व्यवस्था असल्यास याद्वारे, सदर दाव्यांचे समर्थन करणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसह, लेखी स्वरूपात सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या कालावधीत अधोस्वाक्षरीदारांना कळविणे आवरयक आहे, कसूर केल्यास कोणते दावे किंवा आक्षेप असल्यास, माफ केले गेले आणि/किंवा सोडले गेले असे मानले जाईल

फ्लॅट क्र. बी/६१ मोजमापित ९४६ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र समतुल्य ८७.८९ चौ. मीटर्स, कफ परेड सी लॉर्ड को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या मधील "सी लॉर्ड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या६व्या मजल्यावर, ब्लॉक व्ही चा प्लॉट क्र. ११९ वर स्थित, बॅकबे रिक्लेमेशन इस्टेट, कफ परेड, मुंबई-४०० ००५, कुलाबा विभागाचा कॅडेस्ट्रल सर्व्हे क्र. ६४१ धारक (यापुढे "सदर फ्लॅट" म्हणन संदर्भित) आणि रु. ५०/- चे पत्येकी ५ शेअर्स, कफ परेड सी लॉर्ड को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केलेल्या फ्लॅटशी संलग्न शेअर प्रमाणपत्र क्र.१०९ अंतर्गत, प्रत्येक विभिन्न क्र. ५४९ ते ५४५ समाविष्ट धारक आहेत आणि १ कार पार्किंग क्र. ४२ सह.

मे. वाय ॲण्ड ए लिगल ॲडव्होकेट्स, १५ वा मजला, मित्तल टॉवर "सी", निरमन पॉईट, मुंबई ४०० ०२१ दू. क्र. २२८१८८८६/२२८२२५०१/२२८२२५१०

रिजनल ऑफीस नाशिक : पी-63, सातपूर एमआयडीसी, नाशिक - 422007 फोन क्र. 0253 - 2350475, ईमेल : recvnasiro@centralbank.co.in नाशिक सिटी शाखा

> [नियम 8(1)] ताबा नोटीर (स्थावर मालमत्तेकरिता)

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खाली सही करणार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी बँकिंग कंपनीज (ॲक्विझिशन ॲन्ड ट्रान्सफर ऑफ ॲंडरटेकिंग) कायदा 1970 अन्वये स्थापन करण्यात आलेली कॉर्पोरेट कंपनी आहे. ज्याचे मुख्य कार्यालय चंद्रमुखी, निरमन पॉईंट, मुंबई येथे आहे आणि **नाशिक सिटी** येथे शाखा कार्यालय आहे. सेक्यरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टक्शन ऑफ फायनान्सियल असेटस ॲन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (54 ऑफ 2002) च्या कलम 13(2) सोबत सिक्यूरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 9 अंतर्गत बहाल केलेल्या अधिकारानुसार कर्जदार **श्री.गणेश** आण्णा जाधव यांना नमूद केलेल्या रक्कमेची रू.4,30,746.00/- + व्याज (रूपये चार लाख तीस हजार सातशे शेचाळीस रूपये + व्याज मात्र) दि.17/07/2023 रोजी परतफेड करण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. त्यात नमूद केल्यानुसार नोटीस प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 60 दिवसांच्य आत नमूद केलेली संपूर्ण रक्कम, त्यावरील व्याज व इतर खर्चासहित परतफेड करने बंधनकारक होते. कर्जदार वरिलप्रमाणे परतफेड करण्यात अपयशी ठरल्याने, कर्जदारास व सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की,खालील नमूद करण्यात आलेली मालमत्ता वरील कायद्याच्या कलम 13(4) आणि संबंधित नियमाच्या नियम 9 अंतर्गत बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील सही करणा

स्थावर मालमत्ता वर्णन मालमत्ता व सर्व भूभाग मालमत्ता क्र.(पत्ता) – सर्व्हे क्र.42/7/2+3/1, प्लॉट क्र.1, ओम नगर. अश्वमेध सोसायटी मागे, मखमलाबाद शिवार, पेठ रोड, नामको कॅन्सर हॉस्पीटल शेजारी, नाशिक,

चतु:सिमा खालीलप्रमाणे -

उत्तर : सर्व्हे क्र. 42/7 दिनांक : 19.10.2023 नोट : इंग्रजीमधील नोटीस

> (नियमावली-१५(१)(ए))/१६(३) पहा) कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

> > नवी मुंबई-४००७०३ खटला क्र. ओए/५११/२०२१

अधिनियमाच्या कलम १९ चे पोटकलम (४) सहवाचता डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल (प्रोसिजर), रुल्स, १९९३ नियम ५ च्या पोट-नियम (२ए) अंतर्गत समन्स

> विरुध्द स्टेप मागा मार्ट तांबे

(१) स्टेप मागा मार्ट तांबे

डी/डब्ल्यु/एस/ओ-श्याम २ ३ एकवीरा निवास, उमेश नगर, निलकमल बंगलोजवळ, डोंबिवली पश्चिम, महाराष्ट्र

२ ३ एकवीरा निवास, उमेश नगर, निलकमल बंगलोजवळ, डोंबिवली पश्चिम, महाराष्ट्र (३) श्री. श्याम एस. तांबे १ /२ साई देंगी चाळ. रेतीबंदर कॉस रोड. साईबाबा मंदीराजवळ. महाराष्ट्र नगर, डोंबिवर्ली

ज्याअर्थी वरील नमूद ओए/५११/२०२१ हा **०६/१०/२०२०** रोजी सन्माननीय पीठासिन अधिकारी/ प्रबंधकांसमोर सूचीबद्ध केला होता.

अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस

(ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींच्या तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य

अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्त संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला २९/११/२०२३ रोजी स. १०.३० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

टीप : जे लागू नसेल ते खोडून टाका.



पश्चिम, महाराष्ट्र

मालकी कब्जाची असून, त्यांच्याकडून पुढील व्यवहार पूर्ण केले जातील. ॲड. श्री. दयानंद कमळाकर मानकर

ई-मेल: admin@ynalegal.com

यांनी **दि. 19 ऑक्टोबर 2023** रोजी ताब्यात घेतलेली आहे.

कर्जदार आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावधगिरीचा इशारा दिला जात आहे की, सदर मालमत्तेश संबंधित कोणताही व्यवहार करू नये, केल्यास असा व्यवहार सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने नमूद केलेल्या रक्कमेची रू.4,30,746.00/- + व्याज (रूपये चार लाख तीस हजार सातशे शेचाळीस रू**पये + व्याज मात्र)** पावेतो अशा बोजास अधीन राहिल याची नोंद घ्यावी.

आर्थिक मालमत्तेचे सुरक्षित मालमत्तेची पूर्तता सरफेंसी (SARFAESI) करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार कायद्याच्या कलम 13 च्या पोटकलम (8) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

जमीन क्षेत्रफळ 254.23 स्क्वे.मीटर, मु.तालुका, जिल्हा नाशिक, दि.20.05.2011 रोजीच्या न्याय गहाण कराराप्रमाणे श्री. गणेश आण्णा जाधव यांचे मालकिची मालमत्ता

पश्चिम : मोकळी जागा दक्षिण : प्लॉट क्र. 2 आणि 3

प्राधिकृत अधिकारी (सेंटल बँक ऑफ इंडीया) ग्राह्य धरण्यात येईल प्रपत्रक्र. इ

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी,

कॅनरा बँक

(२) श्री. अवतनाश जी. अबगुल

ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. ३२२५६५५.५८/-** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर

दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

आला आहे.

कामकाजाच्या व्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व

अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. एसएएनपी

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर दिनांक ०६/०९/२०२३ रोजी दिले.



(संजई जैसवाल) आय/सी प्रबंधक डीआरटी-॥।, मुंबई.

समन्स जारी करणाऱ्या प्रधिकृत अधिकाऱ्याची सही

सही /